

विकास परवानगी व प्रारंभ प्रमाणपत्र
DEVELOPMENT PERMISSION AND COMMENCEMENT CERTIFICATE

जा.क्र. : नामप्रविप्रा/अभि.बां.प./मौ.गोंदे दुमाला, ता.इगतपुरी/ग.नं.६०७/२+६२९/ १७३५

दि. ८/११/२०२१

प्रति,

सर्वप्रथम डेव्हलपर्स प्रा.लि.,
रा. गोंदे दुमाला, ता.इगतपुरी, जि.नाशिक.
द्वारा - इंजि. दिलीप मेहता

विषय : मौजे गोंदे दुमाला, ता.इगतपुरी, जि. नाशिक येथील ग. नं. ६०७/२ / ६२९पै., प्लॉट नं.२ मधील ८४७० चौ.मी. सुधारित रहिवास प्रयोजनार्थ बांधकाम मंजूरीबाबत.

संदर्भ : १) या कार्यालयाचे पत्र क्र.१२६० अन्वये दि.०६.११.२०१९ रोजीची विकास परवानगी व प्रारंभ प्रमाणपत्र
२) आपला दि. ३०.०८.२०२१ रोजीचा अर्ज व प्रस्ताव.

मौजे गोंदे दुमाला, ता.इगतपुरी, जि. नाशिक येथील ग. नं. ६०७/२/६२९पै., मधील क्षेत्रावर मंजूर प्लॉट नं.२ क्षेत्रावरील रहिवास प्रयोजनार्थ बांधकाम प्रस्ताव मंजूरीस्तव प्राधिकरणाकडे प्राप्त झाला आहे.

अर्जदाराने सदर प्रकरणी खालील प्रमाणे रक्कम जमा केलेल्या आहेत.

अ.क्र.	चलनाचा प्रकार	चलन क्र. व दि.	रक्कम	भरल्याचा दिनांक
१	छाननी शुल्क	५५३/३१.०८.२०२१	३२,१००/-	०१.०९.२०२१
२	प्रिमिअम आकारणी	निरंक	निरंक	निरंक
३	विकास शुल्क	४४४/२६.१०.२०२१	९२,६००/-	०१.११.२०२१
४	कामगार कल्याण उपकर	४३७/०१.११.२०२१	७,४७,३००/-	०१.११.२०२१

अर्जदार यांनी कामगार कल्याण उपकराची २/३ रक्कम भरलेली आहे.

आपण प्रस्तावासोबत सादर केलेल्या कागदपत्रास अधीन राहून तसेच यापुर्वी या कार्यालयाने पत्र क्र.१२६० अन्वये दि.०६.११.२०१९ सेक्टर-१ (Sector-I) इमारतीच्या बांधकामास देण्यात आलेल्या मंजूरीच्या पत्रातील अटी व शर्ती कायम ठेऊन तसेच खालील अटी व शर्तीस अधीन राहून उक्त बांधकामाच्या सुधारित प्रस्तावास विकास परवानगी व प्रारंभ प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

अटी व शर्ती:-

- मंजूर नकाशाप्रमाणेच जागेचा विकास व बांधकाम करणे बंधनकारक राहिल.
- सदर विकास परवानगी व प्रारंभ प्रमाणपत्र हे एक वर्षाच्या कालावधीकरिता अंमलात राहिल. तदनंतर त्यापुढे आवश्यकतेनुसार विहित मुदतीमध्ये सदर परवानगी व प्रमाणपत्राचे नुतनीकरण करून न घेतल्यास सदरचे परवानगी व प्रमाणपत्र संपुष्टात येईल.

- ३ इमारतीचे बांधकाम सुरु करण्यापूर्वी महसूल विभागाकडून अकृषिक / सनद परवानगी प्राप्त करून त्याची साक्षांकित प्रत प्राधिकरणाकडे सादर करणे अर्जदार/विकासक/जमीन मालक यांचेवर बंधनकारक राहिल.
- ४ प्रस्तावासोबत अंतिम रेखांकनाचे मंजूरीपत्रातील मोजणी दि. १९.१२.२०१४ मो.र.नं. १८५/२०१४ ने केलेल्या वहीवाटीचे मोजणी नकाशातील हद्दीचे अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे. सदर जमिनीचे वहीवाटीचे/ हद्दीचे अनुषंगाने अथवा इमारतीबाबत कोणतेही व्यक्तिगत वाद/न्यायालयीन वाद उदभवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार / विकासक / जमीन मालक यांची राहिल. ज्या जागेची मालकी / वहिवाट, अर्जदार / विकासक / जमीन मालक यांची नाही अशा कोणत्याही जमिनीवर सदर परवानगीद्वारे विकास अनुज्ञेय राहणार नाही.
- ५ प्रस्तुतच्या जमिनीवर आर्थिक संस्थांचा बोजा असल्यास त्यास अर्जदार / जमीनमालक / विकासक सर्वस्वी जबाबदार राहतील.
- ६ मंजूर नकाशात दर्शविलेप्रमाणे नियोजित बांधकामापासून पुढील, मागील व बाजूची सामासिक अंतरे प्रत्यक्षात जागेवर कायम व खुली ठेवणे आवश्यक राहिल.
- ७ इमारतीचे जोता तपासणीसाठी अर्ज करताना अकृषिक / सनद परवानगी आणि परवानाधारक, वास्तुविशारद/अभियंता/स्ट्रक्चरल अभियंता /सुपरवायझर यांचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहिल, त्याचप्रमाणे भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना बांधकाम प्रस्तावांतर्गत जमिनीचे महसूल / भूमी अभिलेखात एकत्रिकरण/ उपविभागणी केलेला अद्यावत ७/१२ उतारा /प्रॉपर्टी कार्ड व मोजणी नकाशा सादर करणे बंधनकारक राहिल.
८. इमारतीचे मंजूर नकाशानुसार जोत्यापर्यंतचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर प्रमाणित एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील नियम क्र.२.८.४ च्या अनुषंगाने जोते प्रमाणपत्र करिता योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक राहिल.
९. रेखांकनातील रस्ते, व खुली जागा यांची देखभाल व रेखांकनात दर्शविलेले वर्गीकृत / प्रादेशिक योजना रस्ते/रस्ता रूंदीकरणातील क्षेत्र सर्व जनतेच्या वापरासाठी तसेच शेजारच्या जमीन मालकास वापरण्यास खुले ठेवणे बंधनकारक राहिल.
१०. रेखांकनातील रस्ते, गटारे, खुली जागा इत्यादी अर्जदारांने/विकासकांने/जमीन मालकाने भुखंड/सदनिका वितरित करण्यापूर्वी जागेवर स्वखर्चाने व समाधानकारकरित्या विकसित करणे आवश्यक आहे.
११. नियोजित बांधकामातील मजल्यांची संख्या व उंची, मंजूर रेखांकन/बांधकाम नकाशांवर दर्शविल्यापेक्षा जास्त असता कामा नये.
१२. जागेतील/जागे लगतच्या नाल्याच्या/नदीच्या नैसर्गिक प्रवाहास अडथळा येईल, असे कोणतेही बांधकाम करता येणार नाही. त्याच प्रमाणे उक्त जमिनीवरील विकास करताना जागेवरील भूपृष्ठ रचनेमध्ये अनाधिकृत बदल करता येणार नाहीत. सदर अटीचा भंग करून विकास केल्याने दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी अर्जदार / विकासक / जमीन मालक यांची राहिल. तसेच कुठलाही नैसर्गिक प्रवाह प्रदुषित होणार नाही याची जबाबदारी अर्जदाराची राहिल.
१३. स्ट्रक्चरल इंजिनर यांनी तयार केलेल्या Structural Design नुसार प्रत्यक्ष जागेवर विकास करणेची जबाबदारी विकासक व सुपरवायझर यांची संयुक्तिक राहिल.

१४. प्रमाणित विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीमधील सर्व नियम आणि भारतीय मानक ब्युरोने विहित केलेल्या सुरक्षा प्रमाणकांचे पालन करणे अर्जदार / विकासक / जमीन मालक यांचेवर बंधनकारक राहिल.
१५. शासन नगर विकास विभागा कडील दि.१९/११/२००८चे निदेश क्र.टिपीव्ही-४३०८/४१०२/ प्र.क्र.३५९ /०८/ नवि-११ नुसार अर्जदार / विकासक / जमीन मालक व वास्तुविशारद यांनी बांधकाम नकाशामध्ये एकूण चटई क्षेत्र (Carpet area) नमूद केलेले आहे. सदर नमूद चटई क्षेत्र (Carpet area) बाबत आकडेमोड, गणितीय चुका इ.बाबत वास्तुविशारद व अर्जदार / विकासक / जमीन मालक संयुक्तकरित्या जबाबदार राहतील.
१६. नियोजित इमारतीसाठी/विकासासाठी आवश्यक असणाऱ्या पिण्याच्या पाण्याची सोय आपण अश्वसित केलेल्या सक्षम प्राधिकरणाने / ग्रामपंचायतीने न केल्यास पिण्याच्या पाण्याची आवश्यक ती पूर्तता अर्जदार / विकासक / जमीन मालक यांनी स्वखर्चाने प्रत्यक्षवापरापूर्वी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सांडपाण्याची व मैला निर्मुलनाची सुयोग्य व्यवस्था प्रत्यक्ष वापरापूर्वी करणे बंधनकारक राहिल.
१७. ओला व सुक्या कचऱ्याकरिता सदर जागेत स्वतंत्र कंटेनरची सोय करणे आवश्यक राहिल विघटन होणाऱ्या ओल्या कचऱ्यासाठी गांडूळ खत प्रकल्प अर्जदार / विकासक / जमीन मालक यांनी स्वखर्चाने करावयाचा आहे.
१८. आवश्यकतेनुसार वृक्ष लागवड करणे आवश्यक राहिल.
१९. प्रारंभ प्रमाणपत्र दिलेल्या कोणत्याही इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मंजूर एकत्रीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली नुसार पूर्णत्वाचे प्रमाणपत्र अर्जदार / विकासक / जमीनमालक यांनी सादर करून भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून घेतल्याखेरीज कोणत्याही इमारतीचा भागशः / पूर्णतः वापर सुरु केल्यास अर्जदार / विकासक / जमीन मालक कारवाईस पात्र राहिल.
२०. केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाकडील अधिसूचना क्र. S.O.३९९९(E) दि. ०९/१२/२०१६ मधील Appendix-XIV मधील पर्यावरणाच्या अटीची पूर्तता करणे अर्जदार/ विकासक /जमीन मालक यांचेवर बंधनकारक राहिल व सदर अटी बंधनकारक असल्याबाबत हमीपत्र सादर करणे आवश्यक राहिल.
२१. अर्जदारांनी नकाशावर दर्शविलेल्या हद्दीबाबत व क्षेत्राबाबत वाद अगर तक्रार निर्माण झाल्यास त्यास अर्जदार जबाबदार राहतील.
२२. मोठ्या इमारत बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांमधील गरोदर माता, स्तनदा माता आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या ० ते ६ वर्षे वयोगटातील मुलांकरिता शेड बांधणे, शौचालय व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पाळणाघर इ. तात्पुरत्या सुविधा कंत्राटदार किंवा बांधकाम विकासक यांनी करणे आवश्यक आहे.
२३. हद्दी व क्षेत्राबाबत वाद अगर तक्रार निर्माण झाल्यास त्यास अर्जदार जबाबदार राहतील.
२४. अर्जदार यांनी प्रकरणी कामगार उपकरापोटी एकूण रकमेचे २/३ रक्कम रु.७४७३००/- (अक्षरी रुपये सात लक्ष सत्तेचाळीस हजार तीनशे मात्र) इतकी चलन क्र.४३७, दि.०१.११.२०२१ अन्वये जमा केलेली आहे व उर्वरित १/३ रक्कम जोते तपासणी प्रमाणपत्र देतेवेळी त्यावेळच्या वार्षिक मुल्यदर तक्त्यातील बांधकामाचा दर विचारात घेऊन जमा करणे अर्जदार / विकासक यांचेवर बंधनकारक राहिल.

मौजे गोंदे दुमाला, ता.इगतपुरी, जि. नाशिक येथील ग. नं. ६०७/२ / ६२९पै., प्लॉट नं.२

२५. प्रस्तुत जमिनीवर भविष्यात छाननी शूल्क, प्रिमोयम शूल्क, विकास शूल्क, सुरक्षा ठेव व कामगार कल्याण उपकर इत्यादी बाबतच्या रक्कमेची बाकी उदभवल्यास सदर रक्कम प्राधिकरणाकडे जमा करणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहिल.
२६. अर्जदार यांनी सादर केलेली कोणतीही माहिती अथवा कागदपत्रे ही चुकीची/दिशाभूल करणारी आढळल्यास प्रस्तुतची विकास परवानगी रद्द समजणेत येईल.
२७. लागू एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील (UDCPR) आवश्यक त्या सर्व तरतुदी अर्जदारांस बंधनकारक राहतील.
२८. अर्जदार यांनी विषयांकित जागेत Grey Water Recycling, Solid Waste Management व Rain Water Harvesting चे अनुषंगाने पुरेशी व्यवस्था करणे बंधनकारक राहिल.
२९. मुख्य रस्त्यापासून घेण्यात आलेला पोहोच रस्ता भोगवटा प्रमाणपत्र घेण्यापूर्वी जागेवर तयार करणे बंधनकारक राहिल.
३०. मंजूर अभिन्यासाप्रमाणे रस्ता रुंदीकरणाखालील क्षेत्र अर्जदार यांनी भोगवटा प्रमाणपत्र घेण्यापूर्वी या प्राधिकरणास हस्तांतरित करणे बंधनकारक व सदरचे अंतर्गत रस्ते सार्वजनिक वापराकरिता खुले ठेवणे बंधनकारक राहिल.
३१. कोरोना व्हायरस (कोव्हीड - १९) या सायीच्या रोगा संदर्भात शासनाचे / संबंधित विभागांचे वेळोवेळी निर्गमित होणारे आदेश / मार्गदर्शक सूचना यांचे पालन करणे आपणांवर बंधनकारक राहिल.

प्रस्तावासोबतच्या रेखांकन/बांधकाम नकाशाच्या तीन प्रती साक्षात्कृत करून साबत जोडले असून प्रस्तावासोबतची अन्य सर्व कागदपत्रे प्राधिकरणाच्या अभिलेखाथर राखून ठेवण्यात येत आहेत.



(पुरुषोत्तम राऊत)

उपमहानगर नियोजनकार,
नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,
नाशिक

प्रत :- माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी.

- १) ग्रामसेवक गोंदे दुमाला ग्रामपंचायत, ता.इगतपुरी, जि. नाशिक
- २) तलाठी, गोंदे दुमाला ग्रामपंचायत, ता.इगतपुरी, जि. नाशिक